

२४ - ३९५ २५
२०१

ग्रामकीय जमिनीधर झालेली हांपडपडी
अतिक्रमणे नियमानुकूल कारणे ते खरसाना
आजारभूत्य / खुंबाळ व स्थावरीला ध्याज
आकारणे. (मुंबई व मुंबई उपनगर गवळून)

महाराष्ट्र शासन

महसूल व घन विभाग,

शासन निर्णय : क्रमांक एसईएन १०/२००१ / प्र.क्र. २१५ / ज-१
मंगालय, मुंबई-४०० ०६२.
दि. ५ एप्रिल, २००२.

बाधके:- शासन निर्णय, महसूल व घन विभाग, क्रमांक एसईएन १०९९/प्र.क्र. २७/ज-१
दिनांक २८.१.१९९९.

शासन निर्णय:-

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ द्या कलम २० व कलम ५१ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीचे विशेषाट लाभणे) नियम, १९७१ द्या नियम क्रमांक ४ वे मध्ये अतिक्रमणे खूर करण्यासंदर्भात किंवा ती नियमीत करण्यासंदर्भात तरतुदी केलेल्या आहेत. या तरतुदीना अनुलक्षून शासकीय जमिनीधर होणारी अतिक्रमणे रोखण्यासाठी तथा त्याना प्रतिधंथ करण्यासाठी वा ती खालून टाकण्यासाठी शासनाने घेलोघेली शासन निर्णय, परिपत्रकाव्यारे काढक कारवाईचे आवेश देऊनहो अतिक्रमण करण्याच्या प्रवृत्तीत घट झालेली दिसत नाही. तसेच अशी अतिक्रमणे खालून टाकण्याचा प्रयत्न केल्यास व्यापार घेवा न्यायालयातून स्थावर स्थिरी मिळविण्यात येते आणि अतिक्रमणाराकडून शासनाला कोणतेही उत्पन्न मिळत नाशी. यर्वसाधारणपणे बहुताश ही अतिक्रमणे झोपडपडी सारख्या रहिवासी वापराकरिता असतात. ही वस्तुस्थिती विधारात घेऊन शासकीय जमिनीधर झालेली दि. १.१.१९८५ पूर्वीची अतिक्रमणे दि. २८.१.१९९९द्या शासन नियमानुसार नियमानुकूल करण्याचा घोरणात्मक निर्णय शासनाने घेतला आहे. तथापि त्यानंतर ही गोल्ड १० वर्षांच्या कालावधीत रहिवासी प्रयोजनासाठी झालेली झोपडपडीची अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विधारधीन होता. त्याबाबत शासनाने आता पुढीलप्रमाणे निर्णय घेतला आहे:-

१) दिनांक १ जानेवारी, १९९५ पर्यंत मुंबई व मुंबई उपनगर जिल्हा घग्वून राज्यातील उर्वरित जिल्हायांमध्ये ज्या झोपडपडीवासीयाना संरक्षण मिळाले आहे अशा झोपडपडीवासीयाना अतिक्रमीत केलेल्या शासकीय जमीनी प्रदान करण्यात याव्यात व

दिल्हाविकारी छाव्यातारखेना सवर झोपडपडी घोषित झाली आहे, त्या तारखेची आजार किंमत, कज्जो दलनमिशी. तुकाराची किंमत म्हणून घसूल करण्यात यावी. व त्या रकमेवर व्याज व दंडनीय रक्कम

३३६३७ नं. २००२

दर्द - ४९ (२००० - ४ - ०९) रु.

DARAVI

प्र. वि. नि. उ. वि. जिल्हाविकारी

या ऐवजी किंमतीच्या इतकी रक्कम दंडनीय रक्कम व व्याज म्हणून वसूल करण्यात यावी.

- २) झोपडपट्टीवासींच्या व्यक्तिरीक्त दि.६ जानेवारी, १९९५ रोजी अस्तित्वात असलेले मुंबई व मुंबई उपनाम जिल्हा कगळून राज्यातील ठर्वरित जिल्ह्यांमध्ये रहिवासी प्रयोजनासाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल करीत असल्याना सदर व्यक्तीकडू जमिनीची किंमत व दंडनीय रक्कम व व्याज या सर्वांवजी ज्या दिवसी अतिक्रमण केले आहे, त्या दिवसाच्या भाजार भावाच्या किंमतीच्या अडीध पट रक्कम व त्याव शासनाने निरनिराळया वेळी निश्चित केलेल्या विहीत दसने व्याज वसूल करण्यात यावे.
- ३) वाणिजिक प्रयोजनासाठी जर अतिक्रमण केले असेल तर नियमानुकूल करतान अतिक्रमण जमिनीची किंमत दंडनीध रक्कम ऐवजी अतिक्रमणाच्या तारखेर असलेल्या भाजार किंमतीच्या पाद्ध पट दंडनीय रक्कम आकारण्यात यावी. व त्य रक्कमेवर अतिक्रमण नियमित करण्याच्या तारखेपर्यंत शासनाने वेळोवेळी विहीत केलेल्या दराने घ्याज आकारण्यात यावे.
- ✓ ४) वरील निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करणारा मागासंवर्गीय असेल तर नियम ४६ प्रधाने ती जमीन बिनामुळ्य प्रदान करण्यात यावी.
- ५) वरील अतिक्रमणे नियमित करण्याचे आधिकार वित्तीय मर्यादेच्या अधीन राहु जिल्हाधिका-यांना देण्यात घेत आहेत.
- ६) वरील झोपडपट्टीवासींची अतिक्रमणे नियमानुकूल करताना पात्र झोपडपट्टीवासींना एकत्रित येऊन सहकारी संस्था कायद्यान्वये सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून झोपडपट्टीने अतिक्रमणे खांधीत असलेल्या जमिनीची मागाणी करावी. सदर र. नी. वरील तरतुदीनुसार कज्जेहक्काची किंमत आकारुन मंजूर करण्यात यावी.
- ७) दि.१.१.१९९५ नंतर झालेल्या झोपडपट्टीची अतिक्रमणे कोणत्याही परिस्थितीत नियमानुकूल करण्यात येऊ नयेत. दि. १ जानेवारी, १९९५ नंतरच्या झोपडपट्टीची अतिक्रमणे तत्काळ निष्काषित करण्यात यावीत. तसेच नवीन झोपडपट्टी वाढणा नाही यांची दक्षता घेण्यात यावी. याबाबतचे अधिकार सक्षम प्राधिकारी म्हणू जिल्हाधिकारी यांना देण्यात येत आहेत. सक्षम प्राधिकारी यांनी अतिक्रमण निष्काषित करताना सर्व संबंधीत विभागांकडून तातडीने आवश्यक ती मदत घ्यावी. (उदा. गृष्ण करताना सर्व संबंधीत विभागांकडून तातडीने आवश्यक ती मदत घ्यावी.) बेकायदेशीर व अनधिकृत झोपडपट्टीच्या वाढीला आळा धालण्याच्या दृष्टीने दि. १ जानेवारी, १९९५ नंतरच्य बांधकामास जबाबदार असणा-या तसेच निष्कासन न करणा-या विस्तृद गृह निर्माण व बांधकामास जबाबदार असणा-या तसेच निष्कासन न करणा-या विस्तृद गृह निर्माण व विशेष सहाय्य विभागाच्या दि.२४.८.२००१ च्या अध्यादेशामर्धील तरतुदीनुसास निष्काषित अतिक्रमणदार, संबंधित जबाबदार अधिकारी, कर्मचारी यांचे विस्तृद कायदेशीर कारवाई सुरु करण्यात यावी.

3/36/29/29/29

वरील निर्णयानुसार शासकीय जमिनीवरील झोपडपट्टीधारकाने निवासी आपरासाठी लेली अतिक्रमणे नियमानुफूल करताना पुढील बाबी दिघारात घोण्यात याव्यात.

१) झोपडी / झोपडपट्टी गहणाले महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा , निर्मुलन या पुनर्विकास) अधिनियम, १९७१ खाली " इमारत " या संज्ञेत मोहणारी झोपडी समजण्यात यावी.

२) ज्या ठिकाणी झोपडी धारक योजना कार्यवेत आहे, अशा ठिकाणांची अतिक्रमीत जमीन नियमानुकूल कराऱ्याची झाल्यास त्या ठिकाणी झोपडपट्टी सुधार योजना राबविण्याची आवश्यकता उपलब्ध नाही.

३) ज्यांची झोपडी शहरी भागात सन १९९५ पूर्वी निर्माण करण्यात आली आहे, किंवा नाही हे ठरविण्याचे अधिकार आयुक्त महानगरपालिका / मुख्य अधिकारी, नगरपालिका यांना राहतील व ते अशा झोपडपट्टीधारकास तसे प्रमाणपत्र देतील.

४) शहरी भागात झोपडपट्टीधारकांनी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करताना त्यांची नावे दि. १.१.१९९५ रोजी अस्तित्वात असलेल्या भतवार यादीत असावीत व त्याघ पत्थावर ते वास्तव्य करून असावेत. त्याचप्रमाणे त्यांच्याकडे शिधावाटप पत्रिका किंवा तत्सम सबळ पुरावा असणे आवश्यक राहील. झोपडी / झोपडपट्टी वि. १ जानेवारी, १९९५ पुर्वीची असल्याचा सबळ पुरावा सादर करण्याची व सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित झोपडपट्टीधारकावर राहिल.

५) ग्रामीण भागात शासकीय जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याकरिता त्या जमिनीचा योजना आराखडा (ले-आउट) तयार करण्याकरिता संबंधित तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती राहील त्या समितीमध्ये गट विकास अधिकारी तथा संबंधित ग्रामपंचायत सरपंच तथा संबंधित नगर रचनाकार हे राहतील. या समितीने तयार केलेला आराखडा मंजूर करण्यास ग्रामपंचायत सकाम असेल.

६) महानगरपालिका/शहरी विभागात शासकीय जमिनीतरील अतिक्रमणे नियमित करण्याच्या दृष्टीने अशा अतिक्रमित जमिनीचा योजना आराखडा (ले-आउट) तयार करण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती राहील. या समितीमध्ये संबंधित जिल्हाधिकारी किंवा त्यांचे प्रतिनिधी तसेच सहाय्यक संघालक, नगर रचना हे राहतील. या समितीने जमिनीचा ले-आउट करण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करून त्यास संबंधित प्राधिकरणाची मंजूरी प्राप्त करून घेणे आवश्यक राहील.

७) अतिक्रमणे नियमित करताना अशी अतिक्रमित जमीन मंजूर / प्रारूप विकास योजनेमध्ये कोणत्याही सार्वजनिक / निमसार्वजनिक प्रयोजनासाठी आरक्षित असल्यास अशी अतिक्रमणे नियमित करता येणार नाही.

८) अतिक्रमणे नियमित करताना महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विलेवाट) नियम, १९७१ मधील नेहमीच्या अटी / शर्टी तसेच जिल्हाधिकारी यांना योग्य बाटतील अशा अन्य अटी व शर्टी लागू राहतील.

५. आदेश विभाग, नगर निगमाम विभाग तसेच गृह निर्माण व विशेष सहाय्य
विभागाच्या सहाय्याने घ दिल विभागाच्या अनोपचारिक संदर्भ प्रकामांक ६३३०/०१/व्हाया-१, दिनांक
८ नोव्हेंबर, २००९ अनुद्यो निर्गमित करण्यात घेत आहेत.

सांगारांचे राजेशपाल यांच्या आठिंगामुळे इ यांविने

५.११.१२.०२
— डॉ. व्हाया
(व्हाया, व्हाया)
कायांसन अधिकारी,
महाराष्ट्र व बन विभाग.

प्रति,
सांख विभागीय अधिकारक